







Elements of Lifestyle
Appetite

| | | | | | |
|---|---|---|---|---|---|
| कर्बो | मीठ | भाज्या/फळे | जंक | तेल | गोड |
|  |  |  |  |  |  |

Lifestyle

| | | | |
|---|---|---|---|
| झोप | व्यायाम | जीवनशैली | ध्यान |
|  |  |  |  |

Substance

| | | | |
|---|---|---|---|
| धुम्रपान | तंबाखू | दारू | इतर |
|  |  |  |  |

Body Mass Index


Argh! You are obese. Your BMI score 36.89 is very high than the target range 21-24.9.


Hip Waist Ratio


Oops! Your HW ratio is higher than normal! Your current HW ratio is 1.26 it should be below 1.0 and waist size to 35 inches


Weight


Argh! Your weight is very high. Your current weight 98 kgs is very high than the target range 61-66 Kgs.



Disease Specific Risks

High Risks

Obstructive sleep apnea

Moderate Risk Areas

Multiple lifestyle disease

Colorectal Cancer

Guidelines

स्वतःला आणत्तुमच्या प्रयिजनाना शक्ति कर - शारीरिक तसेच मानसिक चांगले आरोग्य काय आहे आणति कसे मळिवायचे.

- खूप तातडीचे

तुमच्या शरीराशी जुळवून घ्या आणत्तियाच्या गरजा ओळखा - पुरेशी वशि्रांती घ्या, नियमति व्यायाम करा, चांगला आहार घ्या, भरपूर पाणी प्या आणदिररोज ध्यानाचा सराव करा.

- खूप तातडीचे

नरिगी बीएमआय राखा. पोषक आहाराचा समावष्टि करा - भाज्या (वशिषतः हरिव्या पालेभाज्या) आण फळे आणकिर्बोदकामधे, मठिई, मीठ आणचिरबी. अधिकि प्रथनै आणसंपूर्ण धान्य (पीठ) खा आणपरिष्कृत कार्बोहायड्रेट (मैदा) कमी करा. तुमच्या आहारात काही काजू आणबियांचा समावेश करा. तुम्ही जीवनसत्त्वे आणखिनजि समृद्ध अन्न खात असल्याची खात्री करा - लब्विर्गीय फळे (संत्रा, लब्वि आणगोड-लब्वि), दही/दही, हळद, हरिव्या भाज्या, बीट आणडाळबि, तीळ, अंबाडी बिया, काजू, मनुका आणखिजूर. शक्यतो पूर्ण फॅट दूध आणपूर्ण फॅट डेअरी उत्पादने टाळा. प्रक्रिया केलेले, तळलेले आणजिक फूड कमीत कमी करा. दररोज कमिान 8 ते 10 ग्लास पाणी प्या. लक्षात ठेवा तुम्हाला जे आवडते ते तुम्ही खारु शकता पण संयम/संतुलन ही गुरुकलिली आहे. नियमतिपणे व्यायाम करा, दररोज कमिान 45 मनिटि सौम्य व्यायाम आणशिक्यतो दर आठवड्याला 150 मनिटि हृदय व रक्तवाहनियासंबंधी व्यायाम करा. योग्य वेळेत पुरेशी (७-९ तास) झोप घेऊन दैनंदिन दिनचर्या तयार करा. सूर्याचे अनुसरण करण्याचा प्रयत्न करा, लवकर उठा आणउशिरी झोपू नका. झोपण्यापूर्वी स्क्रीन टाइम टाळा आणत्तुमची जेवणाची वेळ आणझोपेची वेळ यामध्ये कमिान 3 तासांचे अंतर ठेवण्याचा प्रयत्न करा.



- तातडीचे

घर आण कियामाच्या ठक्याणी मानसकिय आरोग्याची काळजी घ्या. तुमच्या जवळच्या कुटुंबकिय सदस्यांशी आण मतिरांसोबत तुमच्या कुणत्याही समस्येबद्दल मोकळेपणाने बोला. खोल श्वासोच्छ्वासाचा व्यायाम आण भार्गदरशति कवि स्वयं-ध्यान दररोज करा. तुमच्या छंदांसाठी काही मनिटिंचा रोजचा मजेशीर वेळ नयिमति करा - संगीत ऐकणे, गाणे, बागकाम करणे, बाहेर नसिर्गात फरियला जाणे कवि पाळीव प्राण्यांसोबत खेळणे आण तुमच्या कुटुंब आण मतिरांसोबत आनंदी वेळ घालवणे.

- खूप तातडीचे

सूर्यप्रकाशात तुमचा संपर्क वाढवा- चालायला जा कवि सकाळी घराबाहेर तुमचे दैनंदिनि एरोबकिय व्यायाम करा. दूध आण डुग्धजन्य पदार्थांचा वापर वाढवा पण ते पूरण फॅट नसल्याची खात्री करा. व्हर्टिमनि डी सप्लमिंट्स देखील, कॅल्शियमसह कवि कॅल्शियम शविय डॉक्टरांशी सल्लामसलत केल्यानंतर घेणे सुरक्षति आहे.

- खूप तातडीचे

तुमच्या लैंगकिय भागीदारांची संख्या मर्यादति करा. नेहमी सुरक्षति सेक्सचे अनुसरण करा - कंडोम वापरा.

- खूप तातडीचे

लाल मांस आण जिळलेले मांस सेवन करणे थांबवा कवि कमी करा.

- तातडीचे

दरवर्षी तुमचे बीपी तपासा आण उच्च असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या, स्वतःचे मूल्यांकन करा आण आवश्यक असल्यास उपचार सुरू करा.

- तातडीचे

दरवर्षी तुमची थायरॉईड चाचणी करा.

- तातडीचे

जर तुम्हाला झोपायला त्रास होत असेल तर तुम्हाला स्लीप एपनयिया असू शकतो. स्लीप

एपनयियाच्या लक्षणांबद्दल जाणून घ्या आण त्ते कधीही उद्भवल्यास स्वतःचे मूल्यांकन करण्यासाठी (झोपेचा अभ्यास

करून) झापेच्या तज्जाचा सल्ला घ्या आणि आवश्यक असल्यास उपचार सुरू करा.

- तातडीचे

तुम्हाला लठ्ठपणाशी संबंधित जोखीम समजून घेणे आवश्यक आहे आणि अनावश्यक जोखीम न घेता

तुमचे वजन व्यवस्थापित करण्यासाठी एक योजना तयार करणे आवश्यक आहे. कृपया लक्षात घ्या

की आक्रमक आणि एकमितीय आहाराचे दुष्परिणाम आहेत, ते घेण्यापूर्वी त्यांची जाणीव ठेवा.

- खूप तातडीचे

तुमचा लठ्ठपणा व्यवस्थापित करण्यासाठी वैद्यकीय पोषण थेरपीसह स्थौल्य तज्जाचा सल्ला घ्या आणि

आवश्यक असल्यास औषधे क्वि शस्त्रक्रियेसाठी तयार रहा. याव्यतिरिक्त, नरोगी जीवनशैली वकिसति करण्यासाठी तुम्हाला

वर्तणुक उपचार करणे आवश्यक आहे.

- खूप तातडीचे

तुमची इन्सुलिन चाचणी दरवर्षी करा.

- तातडीचे

तुम्हाला मेटाबॉलिक सिंड्रोम (एकाधिकी जीवनशैली रोग) असण्याची शक्यता आहे असे दसिते. तुमचे आरोग्य

गांभीर्याने घ्या, डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि दिलेल्या सल्ल्यांचे नियमकतेने पालन करा.

- तातडीचे

डॉक्टरांनी तपासलेल्या लहान जखमांमधून नेहमी अस्पष्ट रक्तस्राव/अतिरिक्तस्राव होतो. Male

- तातडीचे

Expert Notes